

THIS DOCUMENT
CONTAINS 3 PAGES

Noted & Registered
at Serial Number

3827/2023

01/12-2023.

भारतीय गैर न्यायिक
भारत INDIA

रु. 500

FIVE HUNDRED
RUPEES

पाँच सौ रुपये


Rs. 500

INDIA NON JUDICIAL

महाराष्ट्र MAHARASHTRA

© 2023 ©

GBL779978



॥ श्री ॥

-: साठेखत करारनामा :-

साठेखत करारनामा आज दिनांक 01 माहे डिसेंबर इसवी सन 2023 रोज शुक्रवार ते दिवशी नाशिक मुक्कामी.....


98L

MSK98765


①

KPL

जोडपत्र २

मुद्रांक खाशासाठी पाहिजे	MOU	
मु.वि.प.क्रमांक 602-6	दिनांक 21/10/2023	पेकी
मुद्रांक घेणाऱ्याचे नाव	युवराज शिंदे	
मुद्रांक घेणाऱ्याचा पत्ता	पुणे	
हाचे असल्यास न्या व्यक्तीचे नाव	दारा	
दरम नोंदणी करणार आहे का ?		
दरम निदेशक कार्यालयाचे नाव		
दरमाचा प्रकार अनुच्छेद क्रमांक		
दरमातील दरम्या पक्षकाराचे नाव	कमनी युवा शिंदे, इंदिरा नगर (पुणे)	
मिळकतीचे वर्षाने		
मोहदला रक्कम		
मुद्रांक घेणाऱ्याची स्वाक्षरी	मुद्रांक विक्रेता स्वाक्षरी भगवान वसंतराव पाचोरे स्टॅम्पबॅंडर, नाशिक मु.वि.प.क्रमांक १०८/२००२	





Dec 11, 2023, 11:43

1. मिराबाई शांताराम कसबे
उ.वय. 61 वर्षे, धंदा. सेवानिवृत्त
पॅन नं. AJAPK 6375 P
आधार क्र. 5719 6465 3669
2. श्री. युवराज शांताराम कसबे
उ.वय. 38 वर्षे, धंदा. नोकरी
पॅन नं. AVGPK 8448 P
आधार क्र. 2349 2808 5285
दोधेही रा. एन-31, एच-1, 9/3,
दत्त चौक, नविन सिडको,
नाशिक-422009.

लिहून घेणार

-: यांसी :-

1. सौ. कल्पना प्रकाश मोरे
उ.वय. 56 वर्षे, धंदा. गृहिणी
पॅन नं. BKUPM 8243 E
आधार क्र. 6858 2766 5594
2. श्री. प्रकाश सुपडु मोरे
उ.वय. 58 वर्षे, धंदा. नोकरी
पॅन नं. ACBPM 2987 R
आधार क्र. 8302 4164 8786
दोधेही रा. फ्लॉट नंबर 1, माणिकलाल अपार्टमेंट,
विनय नगर, इंदिरानगर, नाशिक

लिहून देणार

कारणे साठेखत करारनामा लिहून देतो ऐसा जे की,

1. मिळकतीचे वर्णन:- अ) तुकडी जिल्हा नाशिक, पोट तुकडी तालुका नाशिक
पैकी नाशिक महानगरपालिका हद्दीतील मौजे-नाशिक- या गावचे शिवारातील बिनशेती
प्लॉट मिळकत यांसी सर्व्हे नंबर 907/2/1/अ/प्लॉट/1 (यांसी जुन्या रेकॉर्डप्रमाणे
सर्व्हे नंबर 907/2/1अ) या मंजूर ले-आऊटमधील प्लॉट नंबर 1 यांसी क्षेत्र 568.10
चौ.मी. यांसी आकार रुपये 273.00 पैसे. यांसी चतुःसिमा खालीलप्रमाणे:-



सूत्रेण - प्लॉट नंबर 9 व 10
निर्देशनेन - डि.पी. रोड
दर्शनाय - प्लॉट नंबर 2
उल्लेख - सत्रे नंबर 907 चा भाग

योगप्रमाणे चतुःसिमापुर्वक विनशती प्लॉट मिळकत जल, तरु, तम, काष्ट, माषाण, निधी, निक्षेप तदंगभूत वस्तुसह तसेच ले-आऊटमधील कॉलनी रोड व ओपन स्पेस बांधण्याचे हक्कांसहची प्लॉट मिळकत दरोबस्त.

व/अनुनूत साठेखत करारनाम्याचे दस्त्याचा विषय असलेल्या फ्लॅट मिळकतीचे वर्णन:- का कलम 1 अ यात वर्णन केलेल्या प्लॉट मिळकतीवर टिडीआरचा वापर करुन नाशिक महानगरपालिका, नाशिक यांनी मंजूर केलेल्या इमारत नकाशान्वये बांधकाम करण्यात आलेल्या "राज हेरिटेज अपार्टमेंट" या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 102 (एकजे टॉन) यांसी बांधीव क्षेत्र 113.84 चौ.मी. ही फ्लॅट मिळकत यांसी चतुःसिमा खालीलप्रमाणे:-

सूत्रेण - फ्लॅट नंबर 103
निर्देशनेन - मॉर्निंग स्पेस
दर्शनाय - फ्लॅट नंबर 101
उल्लेख - मॉर्निंग स्पेस

योगप्रमाणे चतुःसिमेतील बांधीव फ्लॅट मिळकत पार्किंगसह तसेच इमारतीतील त्रिना, मॉर्निंग स्पेस, टॅरेस व अन्य सुविधा सामाईकात वापरण्याच्या हक्कांसह दरोबस्त मिळकत.

या साठेखत करारनाम्यात लिहून देणार यांचा उल्लेख "लिहून देणार" असा केलेला असून लिहून घेणार यांचा उल्लेख या साठेखत करारनाम्यात "लिहून घेणार" असा केलेला आहे. त्याप्रमाणे साठेखत करारनामा वाचण्यात यावा व अर्थ लावण्यात यावा.

2. यर कलम 1 व मध्ये वर्णन केलेली फ्लॅट मिळकत ही लिहून देणार यांचे खरेदी मालकीची व कळवे वकिलातीतील मिळकत असून लिहून देणार यांनी सदरची मिळकत ही पुरोगामीचे मालक श्री. विमल हरीहरदास पटेल यांचे जनरल मुखत्यार म्हणुन श्री. विपीन हरीहर पटेल यांचे विकसनकर्ते व जनरल मुखत्यार म्हणुन रिना डेव्हलपर्स भागीदारी

(Handwritten signatures and initials)

Dec 11, 2023, 11:43



संस्था तर्फे भागीदार 1. श्री. राजु हिरालाल निराला, 2 श्री. माथुर डेगिलाल प्रसाद यांचेकडून डिड ऑफ अपार्टमेंटचे दस्तान्वये खरेदी घेतलेली असून सदरचा डिड ऑफ अपार्टमेंटचा दस्त मे. दुय्यम निबंधक साहेब, नाशिक-1 यांचे कार्यालयात दस्त क्रमांक 6548/2015 अन्वये दिनांक 17/07/2015 रोजी नोंदविण्यात आलेला आहे. सदर दस्ताने लिहून देणार हे फ्लॅट मिळकतीचे कायदेशिर मालक व कब्जेदार झालेले असून सदर फ्लॅट मिळकतीचे महानगरपालिका रेकॉर्डला लिहून देणार यांचे नावाची नोंद झालेली आहे. सदर फ्लॅट मिळकत लिहून देणार यांचे प्रत्यक्ष कब्जेवहिवाटीत व हक्क उपभोगात मालकी हक्काने अशी असून सदर फ्लॅट मिळकतीशी लिहून देणार यांचे व्यतिरिक्त कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध अगर कब्जासंबंध नाही. अशाप्रकारे सदरची फ्लॅट मिळकत लिहून देणार यांचे कायदेशिर मालकीची मिळकत आहे. तसेच सदर मिळकत विक्री करण्याचा लिहून देणार यांना हक्क व अधिकार प्राप्त झालेला आहे. सदर हक्क व अधिकारानुसार लिहून देणार यांनी सदरहु मिळकत लिहून घेणार यांना विक्री करण्याचे ठरवून उभयतांमध्ये व्यवहाराच्या बोलणी व बैठका होऊन खरेदीचा व्यवहार निश्चित करण्यात आला. व त्यासाठीच प्रस्तुतचा साठेखत करारनामा लिहून देणार हे लिहून घेणार यांचे लाभात लिहून देत आहेत.

3. ले-आऊट अभिन्यास:- वर कलम मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीचा ले-आऊट प्लॅन नाशिक महानगरपालिकेचे सहाय्यक संचालक, कार्यकारी अभियंता नगररचना विभाग, नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक जावक नंबर / नगररचना विभाग / अंतिम / बी-4 / 66 अन्वये दिनांक 23/07/2004 अन्वये मंजूर केलेला आहे.

4. बिनशेती परवानगी:- सदरील मिळकत ही बिनशेतीकडे वर्ग झालेली असून तशी बिनशेती परवानगी ही मा. जिल्हाधिकारी साहेब, नाशिक यांनी त्यांचेकडील आदेश क्रमांक महा / कक्ष-3 / बि.शे.प्र.क्र. / 129 / 20046 अन्वये दिनांक 19/07/2004 अन्वये बिनशेतीकडे वर्ग केलेली आहे.

5. वर कलम 1 अ यात वर्णन केलेल्या मिळकतीवर बांधकाम करणेसाठी इमारत आराखडा तयार करून सदरचा आराखडा नाशिक महानगरपालिका नाशिक यांनी पत्र क्रमांक एलएनडी / बीपी / सीडी / बी-3 / 551 / 5145 अन्वये दिनांक 31/12/2012 रोजी मंजूर केलेला आहे. मंजूर इमारत आराखडयाप्रमाणे इमारतीचे बांधकाम पूर्ण केलेले आहे. त्यानुसार बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नाशिक महानगर पालिका नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक जावक नंबर / नरवि / बी-3 / 16742 / 5406 अन्वये दिनांक 01/03/2014 रोजी मिळालेला आहे.

प्र.

महानगरपालिका

QV

KP



6. लिहुन देणार यांनी "राज हेरिटेज अपार्टमेंट" या नांवाचा प्रकल्प महाराष्ट्र ओनरशिप अॅक्ट, 1970 चे तरतुदीनुसार उभारलेला असून महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप रुल्स नुसार खरेदीदारांचे हक्क, अधिकार व खुल्या जागा, सामाईक सुविधा घोषित करून सदर इमारतीचे घोषणापत्र (डिक्लॅरेशन ऑफ अपार्टमेंट) मे. सह दुय्यम निबंधक साहेब, नाशिक यांचे कार्यालयात दस्त क्रमांक 3695/2014 अन्वये दिनांक 21/04/2014 रोजी नोंदविलेले आहे. तसेच डिक्लॅरेशन (घोषणापत्र) चे दस्ताप्रमाणे मतदानाचे व तळ जागेत मालकी हक्काचे अधिकारासह दरोबस्त मिळकत.

7. सदर मिळकत लिहुन देणार यांना आर्थिक अडचण असल्याने व लिहुन देणार यांना इतर ठिकाणी सोयीचे फ्लॅट मिळकत घेणेकामी सदरची फ्लॅट मिळकत लिहुन देणार यांनी विक्री करण्याचे ठरविले. सदर बाब लिहुन घेणार यांस समजलेवरून लिहुन घेणार यांनी लिहुन देणार यांचेशी संपर्क साधला व उभयतांत बोलणी व बैठका होऊन व्यवहार निश्चित करण्यात आला. त्या अनुषंगाने लिहुन देणार हे लिहुन घेणार यांचे लाभक प्रस्तुतचा साठेखत करारनामा लिहुन देत आहे.

-: अटी व शर्ती :-

1. वर कलम 1 ब यात वर्णन केलेली फ्लॅट मिळकत लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांस कायम फरोक्त खरेदीखताने देणेचे मान्य व कबुल केले असून त्याआधी हा साठेखत करारनामा लिहुन घेणार यांचे लाभात लिहुन देत आहेत.

2. वर कलम 1 ब यात वर्णन केलेली फ्लॅट मिळकतीचे किंमतीबाबत लिहुन देणार व लिहुन घेणार यांचे दरम्यान बोलणी व बैठका होऊन सदर फ्लॅट मिळकतीची किंमत रक्कम रुपये 41,00,000/- (अक्षरी रक्कम रुपये एवकेचाळीस लाख मात्र) निश्चित झालेली आहे. सदरची किंमत चालु बाजार भावाप्रमाणे योग्य व बरोबर आहे. किंमतीबाबत उभयतांचे दरम्यान कोणतीही तक्रार नाही. सदर मिळकतीचे किंमतीचा काही भरणे लिहुन घेणार यांनी लिहुन देणार यांना भरणे कलमात वर वर्णन केलेप्रमाणे अदा केलेला आहे. तसेच उर्वरित भरणे अदा करावयाचा आहे.

3. सदर फ्लॅट मिळकतीचा खुला व प्रत्यक्ष कब्जा लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांस मोबदला रक्कम संपूर्णपणे स्विकारल्यानंतर खरेदीखतावर द्यावयाचा आहे. कब्जाबाबत उभयतांमध्ये वाद अगर तक्रार नाही.

१५/४

महाराष्ट्र

१५/४

१५/४



4. वर कलम 1 ब यात वर्णन केलेली फ्लॅट मिळकत निर्वेध व बिनबोजाची अशी आहे ती लिहुन देणार यांनी अन्य कोठेही गहाण, दान, लिन, लिज, बक्षीसपत्र, तारण, साठेखत जनरल मुखत्यार अगर इतर कोणत्याही जडजोखमीत गुंतविलेली नाही. तसेच सदर मिळकतीवर अन्य कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतलेले नाही अगर बोजा निर्माण केलेला नाही. या उपरही काही बोजा आढळून आल्यास मिळकत निर्वेध बिनबोजाची करून देण्याची संपुर्ण जबाबदारी लिहुन देणार यांची राहिल त्याची तोषीस लिहुन घेणार यांस लागू देणार नाही.

5. सदर मिळकतीचे निर्वेधपणाबाबत खात्री करणेसाठी दैनिक वर्तमान पत्रात जाहीर नोटीस प्रसिध्द करणेस लिहुन देणार यांची काहीएक हरकत नाही. सदर नोटीसीस काही हरकत उपस्थित झाल्यास त्याचे निवारण लिहुन देणार हे लिहुन घेणार यांना स्वखर्चाने करून देतील, त्याची तोषिश लिहुन घेणार यांस लागू देणार नाही.

6. सदर फ्लॅट मिळकतीचे कब्जा पावेतोचे कर, आकार, लाईटबिल, घरपट्टी, लिहुन देणार यांनी भरून द्यावयाचे आहेत व खरेदीखतानंतर येणारे सर्व प्रकारचे कर, आकार, टॅक्सेस, लाईटबिल, घरपट्टी इ. लिहुन घेणार यांनी भरावयाचे आहेत. तसेच इमारतीचे बाकी असलेले मेन्टेनन्स व यापुढील मेन्टेनन्स लिहुन घेणार यांनी भरावयाचे आहे.

7. सदर फ्लॅट मिळकत लिहुन घेणार यांस कायमस्वरूपी विक्री करणेचे ठरलेले असून सदर मिळकत उलट देण्याची अगर घेण्याची कोणतीही लेखी अगर तोंडी बोली नाही.

8. या दस्ताचा खर्च जसे स्टॅम्प, नोंदणी फी, टायपिंग झेरॉक्स, वकील फी इ. सर्व खर्च लिहुन घेणार यांनी केलेला आहे. तसेच डीड ऑफ अपार्टमेंट कामी येणारा खर्च देखील लिहुन घेणार यांनी करावयाचा आहे.

9. सदर फ्लॅट मिळकतीवर लिहुन घेणार यांना बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घ्यावयाचे असून त्यासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच सहा व संमत्या लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना विना अट, विना तक्रार देण्याचे मान्य व कबूल केलेले आहे.

10. सदर फ्लॅट मिळकतीचा व्यवहार लिहुन घेणार हे पुर्ण करण्यास तयार असताना व संपुर्ण मोबदला किंमत अदा करण्यास उत्सुक असतांना लिहुन देणार यांनी सदरचा व्यवहार पूर्ण करून देण्याचे नाकारल्यास लिहुन घेणार यांनी योग्य त्या कायदेशीर

9/11

M. K. S. S.

9/11

9/11



(7)

मार्गाचा अवलंब करून कोर्टामार्फत सदरचा व्यवहार पूर्ण करून खरेदी करून घ्यावयाचा आहे. सदरची अट उभयतांना मान्य व कबुल आहे. तसेच लिहुन घेणार यांनी व्यवहार पुर्ण करण्यास टाळाटाळ केल्यास अगर मोबदला किंमत अदा न करता खरेदीखत करण्यास असमर्थता दाखविल्यास लिहुन देणार हे कोर्टामार्फत कारवाई करतील. सदर बाब उभयतांना मान्य व कबुल आहे.

11. सदर व्यवहाराची मुदत लिहुन देणार व लिहुन घेणार यांचे दरम्यान 2 महिन्यांची मुदत ठरलेली असून सदर मुदतीत लिहुन घेणार यांनी लिहुन देणार यांना मोबदला रक्कम अदा करावयाची आहे व सदर मोबदला रक्कम अदा झाल्यानंतर लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांचे लाभात खरेदीखताचा दस्त लिहुन व नोंदवून घ्यावयाचा आहे.


12. सदर मिळकत लिहुन घेणार यांचे ताब्यात दिलेनंतर त्या जागेचा सुज्ञ माणसाप्रमाणे उपभोग करावा व त्याबद्दल लिहुन घेणार यांनी मिळकत उत्तम स्थितीमध्ये ठेवावी. सदर जागेत कोणत्याही प्रकारे बदल परस्पर करावयाचे नाहीत अथवा लिहुन घेणार यांना अशाप्रकारे बदल करण्याचा हक्क व अधिकार नाशिक महानगरपालिकेच्या परवानगी शिवाय असणार नाही.

13. सदर जागेत लिहुन घेणार यांनी कोणत्याही प्रकारे स्फोटक वस्तु अथवा जिवीतास हानीकारक वस्तु अथवा इमारतीला धोका उत्पन्न होईल अशा वस्तु साठवावयाच्या नाहीत.

14. जागेमध्ये जागेच्या भिंती, छत, जमीन, बाथरूम, अथवा बांधीव जागा यांचे भाग लिहुन घेणार यांनी नष्ट करावयाचे नाहीत तसेच ड्रेनेज पाईप प्लंबींग पाईप, छज्जे, स्लॅब्स, बिम्स कॉलम यांचे कुठल्याही प्रकारे नुकसान करावयाचे नाही तसेच इमारती भोवती जिना, तबकडया, येथे केरकचरा टाकावयाचा नाही. तसेच कोणत्याही प्रकारे बाधा उपद्रव होईल असे वर्तन लिहुन घेणार यांनी करावयाचे नाही.

15. सदर साठेखत करारनामा हा ओनरशिप ऑफ प्लॉट्स अॅण्ड अपार्टमेंट अॅक्ट 1963 व महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप अॅक्ट 1970 व महाराष्ट्र सोसायटी कायदा 1960 च्या तरतुदीनुसार लिहुन व नोंदवून देत आहोत.

16. सदरचा साठेखत करारनामा लिहुन देणार व लिहुन घेणार यांचेवर तसेच त्यांचे पश्चात त्यांचे वालीवारसावर बंधनकारक आहे व राहिल.





17. भरणा तपशिल:-

रक्कम रुपये	तपशिल
रु. 3,00,000/-	अक्षरी रक्कम रुपये तीन लाख मात्र लिहुन घेणार यांनी लिहुन देणार यांचे खाते असलेल्या दि नाशिक मर्चन्ट्स को. ऑप. बँक लि., नाशिक, शाखा शिवाजी चौक, सिडको, नाशिक या बँकेचे चेक क्रमांक 186821 दिनांक 20/06/2023 रोजीचा या चेक अन्वये लिहुन देणार यांना अदा केलेला आहे. सदरचा भरणा लिहुन देणार यांस पावला, भरण्याबाबत तक्रार नाही.
रु. 38,00,000/-	अक्षरी रक्कम रुपये अडोतीस लाख मात्र लिहुन घेणार यांनी लिहुन देणार यांना कुठल्याही आर्थिक वित्तीय संस्थेकडून, बँकेकडून कर्ज मंजूर करून घेऊन अगर स्वतः जवळील रक्कमेची तजविज करून 2 महिन्यांचे मुदतीत लिहुन देणार यांना खरेदीखतावर अदा करावयाची आहे.
रु.41,00,000/-	अक्षरी रक्कम रुपये एककेचाळीस लाख मात्र

वरीलप्रमाणे सदर मिळकतीचा भरणा लिहुन घेणार यांनी लिहुन देणार यांना अदा केलेला आहे व उर्वरित भरणा लिहुन घेणार यांनी लिहुन देणार यांना अदा करावयाचा आहे.


वेणेप्रमाणे साठेखत करारनामा लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांचे लाभात आजरोजी राजीखुशीने, स्वसंतोषाने, वाचनु समजुन, उमजुन कोणत्याही धाक दडपणास बळी न पडता लिहुन दिला असे

हा साठेखत करारनामा.

नाशिक



1. मिराबाई शांताराम कसबे



2. श्री. युवराज शांताराम कसबे
(लिहुन घेणार)

Noted & Registered at Serial Number 3822/2023
01.12.2023.



KPC

सौ. कल्पना प्रकाश मोरे



2. श्री. प्रकाश सुपडु मोरे
(लिहून देणार)

साक्षीदार:-

Prakash
1) प्रशांत कोशीर

Anirudh
2) अखिली निखळ

Identified
IDENTIFIED BY



BEFORE ME
S
01.12.2023
SHASHIKANT R. SANAP
Advocate & Notary Govt of India
Flat No 10, Krishnakurni
Apartment, Chetna Nagar, Near
St. Francis High School, Nashik
Mob 9822179742





भारत सरकार

Unique Identification Authority of India
Government of India

नोंदणी क्रमांक / Enrolment No.: 2006/15720/03202

To
मिराबाई शंतााराम कसबे
Mirabai Shantaram Kasabe
C/O Mirabai Shantaram Kasabe
N-31 H 1/9/3
Catta Chowk Cidco
Near Swadhyay Kendra
Nashik
Nashik Maharashtra - 422009
9405122223

Generation Date: 31/01/2018

Generation Date: 08/01/2018

Signature valid



आपला आधार क्रमांक / Your Aadhaar No. :

5719 6465 3669

माझे आधार, माझी ओळख



भारत सरकार

Government of India



मिराबाई शंतााराम कसबे
Mirabai Shantaram Kasabe
जन्म तारीख/DOB: 01/06/1962
पहिला/ FEMALE

5719 6465 3669

माझे आधार, माझी ओळख

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण
Unique Identification Authority of India

Address: C/O Mirabai Shantaram Kasabe, N-31 H 1/9/3, Catta Chowk Cidco, Near Swadhyay Kendra, Nashik, Maharashtra - 422009
पत्ता: C/O मीराबाई शंतााराम कसबे, N-31 H 1/9/3, दत्ता चौक चिडको, स्वाध्याय केंद्र जवळ, नाशिक, महाराष्ट्र - 422009

5719 6465 3669



- सूचना
- आधार ओळखीचे प्रमाण आहे, नागरीत्वचे नाही.
 - ओळखीचे प्रमाण ऑनलाइन ऑथेंटिकेशन द्वारा प्राप्त करा.
 - हे इलेक्ट्रॉनिक प्रक्रिये द्वारा तयार झालेले एक पत्र आहे.

INFORMATION

- Aadhaar is a proof of identity, not of citizenship.
- To establish identity, authenticate online.
- This is electronically generated letter.

- आधारला देशभरात मान्यता आहे.
- आधार भविष्यात सरकारी व खाजगी सेवांचे फायदे मिळविण्यास उपयुक्त आहे.
- Aadhaar is valid throughout the country.
- Aadhaar will be helpful in availing Government and Non-Government services in future.

MSK/08/08

PERMANENT ACCOUNT NUMBER
AVAPK6375P


NAME
MIRABAI SHANTARAM KASBE

FATHER'S NAME
RANCHANDRA KASHIRAMITOME

DATE OF BIRTH
01-08-1962

SIGNATURE

CHIEF COMMISSIONER OF INCOME TAX, KASHI



Mexasag



भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण
भारत सरकार
Unique Identification Authority of India
Government of India



नोंदणी क्रमांक/Enrolment No.: 1104/30418/08483

Yuvraj Shantaram Kasabe (युवराज शांताराम कसबे)
C/O Yuvraj Shantaram Kasabe, N-31, H-1, 9/3,
DATTA CHOWK, NEW CIDCO, Nashik, Nashik,
Maharashtra - 422009

तुमचा आधार क्रमांक/Your Aadhaar No.:

2349 2808 5285



माझे आधार, माझी ओळख



- भारत देशभरात मान्य आहे.
- आधार माझी आपण एकदाच नामांकन नोंदणीची आवश्यकता आहे.
- तुमचा आपल्या सध्याचा मोबाइल नंबर व ई-मेल पत्ता नोंदवा. यामुळे आपल्या विभिन्न सुविधा प्राप्त करण्यासाठी मदत मिळेल.

तुमचा

- आधार ओळखीचे प्रमाण आहे, नागरिकत्वाचे नाही.
- ओळखीचे प्रमाण अनंदादन ऑनलाईन अंमलबजावणीद्वारे प्राप्त करा.
- हे इलेक्ट्रॉनिक प्रक्रियेद्वारे तयार झालेले एक पत्र आहे.

INFORMATION

- Aadhaar is a proof of identity, not of citizenship.
- To establish identity, authenticate online.
- This is electronically generated letter.

Signature valid
Digitally signed by Yuvraj Shantaram Kasabe
DN: cn=Yuvraj Shantaram Kasabe, o=Unique Identification Authority of India, email=



- Aadhaar is valid throughout the country.
- You need to enrol only once for Aadhaar.
- Please update your mobile number and e-mail address. This will help you to avail various services in future.

भारत सरकार
GOVERNMENT OF INDIA



युवराज शांताराम कसबे
Yuvraj Shantaram Kasabe
जन्म तारीख/DOB: 27/02/1985
पुरुष / MALE



भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण
UNIQUE IDENTIFICATION AUTHORITY OF INDIA

पत्ता:
Address:
C/O: युवराज शांताराम कसबे, एन-31, एच-1, 9/3, दत्त चौक, नविन सिडको, नाशिक, नाशिक, महाराष्ट्र - 422009
C/O Yuvraj Shantaram Kasabe, N-31, H-1, 9/3, DATTA CHOWK, NEW CIDCO, Nashik, Nashik, Maharashtra - 422009

2349 2808 5285

2349 2808 5285

माझे आधार, माझी ओळख

MERA AADHAAR, MERI PEHACHAN

(Handwritten signature)



Handwritten initials





भारत सरकार
GOVERNMENT OF INDIA



प्रकाश सुपडू मोरे
Prakash Supadu More
जन्म तारीख/DOB: 05/01/1965
पुरुष / MALE



8302 4164 8786

आधार-सामान्य माणसाचा अधिकार



भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण
UNIQUE IDENTIFICATION AUTHORITY OF INDIA

पत्ता:
S/O: सुपडू मोरे, प्लॉट नो 1,
माणिकलाल अपार्ट, विनय
नगर, राम मंदिर जवळ,
नाशिक, नाशिक,
महाराष्ट्र - 422006

Address:
S/O: Supadu More, Plot No 1, Manik-
lal Apart, Vinay Nagar, Near Ram
Mandir, Nashik, Nashik,
Maharashtra - 422006



8302 4164 8786

Aadhaar-Aam Admi ka Adhikar

QY

Dec 11, 2023

आयकर विभाग
INCOME TAX DEPARTMENT
PRAKASH SUPADU MORE
SUPADU ZIPRU MORE
05/01/1965
Permanent Account Number
ACBPM2987R
Signature
भारत सरकार
GOVT. OF INDIA

भारत सरकार
GOVERNMENT OF INDIA
प्रकाश सुपडू मोरे
Prakash Supadu More
जन्म तारीख / DOB: 05/01/1965
पुरुष / MALE
Mobile No.: 9403697882
8302 4164 8786
माझे आधार, माझी ओळख
Download Date: 20/07/2023
NOTARY
SANAP
DISTRICT
06
16
INDIA

Dec 11, 2023, 11:44



संश्लेषित आधिकार प्रमाणिका

भारत सरकार

Unique Identification Authority of India
Government of India

पंजीकरण / ENR / Enrollment No 1104/30418/02425

To
Kajana Prakash More
W/O Prakash More
Flat no. 1, Manikam apt. vadya near
Wadala pathar road
near ram temple
Nashik
Wadala Nashik Nashik
Maharashtra 422015
9527711588

2701/2013

Ref: 547 / 578 / 640875 / 647075 / P



5H203403786DF



आपला आधार क्रमांक / Your Aadhaar No. :

6858 2766 5594

आधार — सामान्य माणसाचा अधिकार



भारत सरकार
GOVERNMENT OF INDIA



काजना प्रकाश मोरे
Kajana Prakash More
जन्म वर्ष / Year of Birth : 1967
स्त्री / Female



6858 2766 5594

आधार — सामान्य माणसाचा अधिकार

Kpx



KPK